



November 11, 2022

To,  
**Department of Corporate Services,**  
**BSE Limited,**  
P. J. Towers, Dalal Street,  
Mumbai – 400 001.

Dear Sir/Ma'am,

**Sub: Newspaper Publication of Un-audited Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2022**

**Ref: V.R.Woodart Limited (Stock Code: 523888)**

Pursuant to Regulation 47 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith e-clips of the advertisement published today i.e. November 11, 2022, pertaining to un-audited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2022. The advertisements were published in the following Newspapers:

1. Business Standard and
2. Aapla Mahanagar (Mumbai Edition)

This newspaper advertisement will also be hosted on the Company's website at [www.vrwoodart.com](http://www.vrwoodart.com).

You are requested to kindly take the same on record and bring it to the notice of your constituents.

Thanking you,

Yours sincerely,

For V.R.Woodart Limited

  
  
Samruddhi Varadkar  
Company Secretary & Compliance Officer  
Encl. a/a

CIN No. L51909MH1989PLC138292

Registered Office: Shop No. 1, Rajul Apartments, 9, Harkness road, Walkeshwar Mumbai-400006

Corporate Office: 63-64, Mittal Court, C Wing, Nariman Point, Mumbai 400 021

Tel.: 91 (22) 43514444, 66604600 \* Fax: 91 (22) 24936811 \* E-mail : [investors@vrwoodart.com](mailto:investors@vrwoodart.com)\*

Website: [www.vrwoodart.com](http://www.vrwoodart.com)

## मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता, ड्रोन, एअर बलुन्सवर बंदी

मुंबई । शहरात ड्रोन, एअरक्राफ्ट, एअर बलुन्स आणि खासगी हेलिकॉप्टरला बंदी घालण्यात आली आहे. संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी पुढील ३० दिवस ही बंदी लागू केली आहे. या बंदीचा कालावधीत १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत असणार आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहरात ड्रोन, एअरक्राफ्ट, एअर बलुन्स आणि खासगी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह इतर शहरांना सतक राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी गुरावारी एका नोटीसद्वारे शहरात येण्या मर्यादा ठरवून ड्रोन, एअरक्राफ्ट, एअर बलुन्स, खासगी हेलिकॉप्टरवर बंदी घातली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

# मुंबई METRO

### QUICK न्यूज

#### नवजात मुलीच्या विक्रीप्रकरणी आईसह मैत्रिणीला अटक

मुंबई । चेंबूर परिसरात नवजात मुलीच्या विक्रीसाठी आलेल्या दोन महिलांना गुन्हे शाखेच्या चेंबूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यात बाळाच्या आईसह तिच्या सहकारी मैत्रिणीचा समावेश आहे. ज्योती व्ही. आर. मुगम आणि पूजा अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी देवनार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्या तावडीतून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंवे यांनी सांगितले. या मुलीच्या विक्रीतून या दोघांनाही एक लाख रुपये मिळणार होते. मात्र मुलीची विक्री करण्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून या मुलीची सुटका करण्यात आली असून तिला वैद्यकीय तपासणीसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

#### क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणारे दोघे जण अटकेत

मुंबई । पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीतील सामन्यावर कांदिवली परिसरातून बेटिंग घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दहिशर युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. संजय नरेश चंदनानी आणि मुकेशकुमार जेटानंद बिनवानी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी एक लॅपटॉप, पेन्ड्राईव्ह, २१ मोबाईल, वायफाय राउटर असा २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्दामाल जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोर्टडी सुनावली आहे. या गुन्हात विजय नरेश चंदनानी, आकाश, अर्जुन अजय प्रियानी यांच्यासह ४३ जणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

#### गोरेगाव येथे मुलीवर पित्याकडूनच अत्याचार

मुंबई । गोरेगाव येथे एका ५० वर्षांच्या व्यक्तीने त्याच्या २२ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंगसह लैंगिक अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. याच गुन्हात त्याला बोविलवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोर्टडी सुनावली आहे. या तरुणीने तिच्या पित्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शाहानिशा केल्यानंतर आरोपी पित्याविरुद्ध पोलिसांनी ३५४, ३७६ (२), (एफ), ५०६ भादवि कलमांतर्गत गुन्हा नोंदवत अटक केली. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय थोपटे यांनी दुजारा देताना आरोपी पित्याविरुद्ध पुरावा गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

# जोगेश्वरीत कंत्राटदार मालामाल

मुंबई । पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी गुफेवरील तोडण्यात आलेल्या घरांचे डेब्रिज उचलण्यासाठी कंत्राटदार नेमला होता. मात्र या कंत्राटदारांना हे डेब्रिज जागेवरून उचलले नाही. तसेच, डेब्रिज उचलण्याचा ८० लाखाचा खर्च मात्र कंत्राटदारांनी पालिकेकडून गुपचूप वसूल करून खिशात घातला, असा गंभीर आरोप शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल देण्यात यावा, असे आदेश आमदार रवींद्र वायकर यांनी, महापालिकेच्यासंबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आता तो जो कोणी कंत्राटदार आहे तो पालिकेच्या रडारवर आला आहे. जर या प्रकरणात चौकशी होऊन तो कंत्राटदार दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

## काम न करता ८० लाखांचा नफा



जोगेश्वरी परिसरातील उड्डाण पुलाखालील जागेतील, रस्ते व पदपथावरील गैरज, दुकाने व बेकायदा फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्याबाबत व जोगेश्वरी परिसरातील विकासकामे, सुशोभीकरण आदी कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार रवींद्र वायकर यांनी के/ पूर्व वार्ड कार्यलयातील संबंधित अधिकारी यांच्यासोबत गुरुवारी महत्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बोलताना आमदार वायकर यांनी, जोगेश्वरीमधील रस्ते, पदपथ, उड्डाणपूल आदी परिसरातील अतिक्रमणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधित पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन चांगलाच जाब विचारला. तसेच, के/पूर्व उड्डाणपुलाखालील जागांचे लवकरच सुशोभीकरणाच्या कामाबाबत आमदार वायकर यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली.

कल्पतरू विकासकाने अद्याप ज्या एमेंटिटी मनपाला दिलेल्या नाहीत, त्या त्यांच्याकडून पूर्ण करून त्याचा ताबा घ्यावा, असे आदेशी आमदार वायकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी, अनधिकृत बांधकामे, गैरजेस तसेच फेरीवाले यांच्यावरील कारवाईबाबत पालिका प्रशासन 'अॅक्शन प्लॅन' तयार करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे, जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील डिपी रोड जनतेसाठी खुला करावा. जे.व्ही.एल.आर रस्ता रूंदीकरणाच्या उर्वरित कामाचा वेग वाढविण्यात यावा, असे सूचनावजा आदेश आमदार वायकर यांनी पालिका प्रशासनाला दिले. या बैठकीला, पालिका उपायुक्त रणजित ढाकणे, सहाय्यक आयुक्त मनिस वळंजु, एस.आर.ए व के/पूर्व विभागातील संबंधित खात्याचे अधिकारी, माजी नगरसेवक बाळा नर, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, महिला संघटक रचना सावंत, विधानसभा समन्वयक भाई मिलेंकर, बावा साळवी, उपविभागप्रमुख कैलाशनाथ पाठक, बाळा साठम, जयवंत लाड, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, नंदू ताम्हणकर, नितीश म्हात्रे, सुभाष मांजरेकर, मधुकर जुवाटकर, स्मिता साळसिंगीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

# सिनेटसाठी पदवीधर मतदारांची नोंदणी सुरू

खास प्रतिनिधी । मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील पदवीधर मतदारसंघातून १० नोंदणीकृत पदवीधरांची नव्याने निवड करण्यासाठी नवीन मतदार यादी बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. पदवीधर मतदार म्हणून २८ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. पदवीधर मतदारांच्या नोंदणीसाठी विद्यार्थी संघटनांनी कंबर कसली असून, त्यांनी विभागनिहाय बैठका सुरू केल्या आहेत.

## १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत

ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून, पदवीधर मतदारांना <http://mu.ac.in> वरील Election - २०२२ किंवा <http://mu.eduapp.com> यावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असली तरी युवासेना, मनविसे, छात्र

भारती, अभाविप यासारख्या विद्यार्थी संघटनेने नोंदणीबाबत पदवीधरांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या व्यक्तीक फक्त मतदार यादीमध्ये नोंदणी करू शकतील. ऑनलाईन अर्ज करताना पापराज आकाराचा फोटो, स्वाक्षरी, पदवी प्रमाणपत्र, निवासाचा पुरावा, आधार कार्ड स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. तर विवाहित महिलांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा शासन राजपत्र यापैकी एक कागदपत्र अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक असून, नाव नोंदणीसाठी २० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. नाव नोंदणी करण्यासंबंधीतल सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.

# अर्थसक्षम करणाऱ्या कृषी अभ्यासक्रमांना पसंती



बीएस्सी. अग्री, फॉरेस्ट्री, हॉर्टिकल्चर विद्याराखा तेजीत

खास प्रतिनिधी । मुंबई

कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असताना कृषी क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी, नवनवीन तंत्रज्ञान आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती असल्याचे दिसून येत आहे. कृषी अभ्यासक्रमांतील नऊ विद्याशाखांपैकी बीएस्सी. अग्री, बीएस्सी. फॉरेस्ट्री, बीएस्सी. हॉर्टिकल्चर आणि बी.एफ.एस्सी आणि बीएस्सी अग्री बिझिनेस मॅनेजमेंट या विद्याशाखांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे.

एम्पाचटी सौईटीचा निकाल जाहीर होताच राज्य स्तरीय प्रवेश परीक्षेच्या (सौईटी सेल) कृषी विभागाकडून तातडीने प्रवेश परीक्षेला सुरुवात केली. अद्यापपर्यंत कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे दोन फेऱ्या झाल्या असून, तिसऱ्या फेरीचे प्रवेश सुरू आहेत. या फेऱ्यांमध्ये कृषी अभ्यासक्रमांच्या नऊ विद्याशाखांना आतापर्यंत ७८६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रवेश बीएस्सी. अग्रीकल्चर या विद्याशाखेच्या ६५ टक्के जागा भरल्या आहेत. बीएस्सी. अग्रीकल्चरला असलेल्या ८ हजार ५५१ जागांवर ५५११ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. बीएस्सी. फॉरेस्ट्री या विद्याशाखेचे ७० टक्के प्रवेश झाले असून, ७८ पैकी ५४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तसेच उद्यान विद्याशाखेचे ६० टक्के प्रवेश झाले आहेत. या विद्याशाखेला १०२३ जागांपैकी ६०९ जागांवर आतापर्यंत प्रवेश झाले आहेत. त्याचप्रमाणे बी.एफ.एस्सी (फिशरी सायन्स) या विद्याशाखेचे ८० टक्के प्रवेश झाले आहेत. बीएस्सी अग्री बिझिनेस मॅनेजमेंटच्या ८१२ जागांपैकी ४१६ जागा भरल्या असून, ५१ टक्के प्रवेश झाले आहेत, अशी माहिती सौईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली. विशेष म्हणजे या पाचही विद्याशाखांमध्ये सातत्याने होत असलेले बदल, येणारे नवनवीन तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या असलेली क्षमता यामुळेच या विद्याशाखांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याचे दिसून येत आहे.

गणितामुळे बी.टेककडे पाठ बारावीला अभ्यासक्रमासाठी पीसीबी गट घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कृषी अभ्यासक्रमाकडे वळण्याचा कल अधिक असतो. तर पीसीएम हा गट घेतलेले विद्यार्थी इंजिनियरिंगकडे वळतात. त्यामुळे बी.टेक (अग्रीकल्चर इंजिनियरिंग) आणि बी.टेक. (फूड टेक्नोलॉजी) या अभ्यासक्रमांना पीसीएम म्हणजेच गणित हा विषय बंधनकारक आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून फारशी पसंती मिळत नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

## शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय

महाराष्ट्र राज्य, चर्ची रोड स्टेशन जवळ, २१-ए, नेताजी सुभाष मार्ग, मुंबई-४०००४४. ईमेल - [dgps.mumbai@maharashtra.gov.in](mailto:dgps.mumbai@maharashtra.gov.in) दूरध्वनी-०२२-२३६३०६५५/२३६३११४८/२३६३४०४९

### निविदा सूचना

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई अधिपत्याखालील राज्य शासकीय मुद्रणालये यांच्या दैनंदिन कार्यचलनासाठीच्या अत्यावश्यक उपभोग्य बाबींमधील मुद्रण प्रक्रिया साहित्य इत्यादींच्या खरेदी करिताच्या स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नामांकित आणि अनुभवी उत्पादक किंवा त्यांचे अधिकृत वितरक/पुरवठादार/एजंट यांचेकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत.

तपशिलवार निविदा दस्तऐवजासाठी, इच्छुक निविदाकारांनी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस [GeM] पोर्टलच्या <https://gem.gov.in> या संकेतस्थळावर भेट द्यावी.

कोणत्याही कारणाशिवाय संपूर्णतः/अंशतः निविदा नाकारण्याचे अधिकार संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई महाराष्ट्र राज्य यांनी राखून ठेवले आहेत.

[रु.दि.मारे] प्र.संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई क्रमांक कार्या-२३/पीएसटीवाय/निविदा-२०२२-२३/जाहिरात/३१४/२०२२-२३, दिनांक: 09 NOV 2022

डीजीआयपीआर-२०२२-२३/क्र-५/सी३१४०

V.R. Woodart Limited					
Regd.Off. : Shop No. 1, Rajul Apartments, 9, Harkness Road, Walkeshwar Mumbai - 400006					
CIN : L51909MH1989PLC138292 • Website: <a href="http://www.vrwoodart.com">www.vrwoodart.com</a> • E-mail: <a href="mailto:investors@vrwoodart.com">investors@vrwoodart.com</a> • Tel.: 022-43514444					
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022					
(Rs. In Lacs except EPS data)					
Particulars	QUARTER ENDED		HALF YEAR ENDED		YEAR ENDED
	Sept 30, 2022	Sept 30, 2021	Sept 30, 2022	Sept 30, 2021	March 31, 2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net profit/ (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary item)	(4.23)	(2.76)	(6.03)	(5.94)	(13.19)
Net profit/ (loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary item)	(4.23)	(2.76)	(6.03)	(5.94)	(13.19)
Net profit/ (loss) for the period after Tax (After Exceptional and/or Extraordinary item)	(4.23)	(2.76)	(6.03)	(5.94)	(13.19)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(4.23)	(2.76)	(6.03)	(5.94)	(13.19)
Paid-up Equity Share Capital (face value ₹10/- per share)	1,489.18	1,489.18	1,489.18	1,489.18	1,489.18
Reserves excluding revaluation reserves (Other equity)					(1,665.45)
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations):					
Basic:	(0.03)	(0.02)	(0.05)	(0.04)	(0.09)
Diluted:	(0.03)	(0.02)	(0.05)	(0.04)	(0.09)
<b>Notes:</b>					
1. The above is an extract of the detailed format of statement of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on November 10, 2022. The full format of the Statement of Financial Results are available on the Company's website ( <a href="http://www.vrwoodart.com">www.vrwoodart.com</a> ) and on the website of BSE Limited ( <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> ).					
2. The Financial Results, for the quarter and half year ended September 30, 2022 have been subjected to limited review by the statutory auditors. The financial results, for the year ended March 31, 2022 have been audited by the auditors. The figures for the previous reporting periods have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable.					
By Order of the Board For V.R. Woodart Limited					
Place: Mumbai Date: November 10, 2022					
Sd/- Rashmi Anand Whole-time Director DIN: 08366258					

### महत्वाचे

जाहिरात प्रतीच्या स्वीकृतीसाठी जरी काळजी घेण्यात येत असली तरी त्यांच्यातील समाविष्ट बाबी तपासून पाहणे शक्य नाही. अशा समाविष्ट बाबींसाठी 'आपलं महानगर' वृत्तपत्र, मुंबई यांना त्यांच्या वृत्तपत्रे किंवा प्रकाशनांमधील कॅम्पा, संस्थांच्या किंवा व्यक्तित्वा जाहिरातीसोबत झालेल्या व्यवहाराच्या परिणामवस्तूची उद्भवलेल्या कोणताही तोटा किंवा नुकसानीस जबाबदार धरता येणार नाही. म्हणूनच आम्ही वाचकांना शिफारस करतो की त्यांनी जाहिरातीच्या संदर्भात येणे असेल त्या स्वस्थांमध्ये जाहिरातदार किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पैसांची स्वकम पाठवण्यापूर्वी किंवा त्यांच्या कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक चौकशी करावी.

## वीज बंद निवेदन

पालघर जिल्ह्यातील संबंधित वीज ग्राहकांना कळविण्यात येते की, कार्यकारी अभियंता, महावितरण, विभागीय कार्यलय पालघर यांच्या अखत्यारीत येणाऱ्या पुढील वीज वाहीऱ्या व परिसरातील वीज पुरवठा तातडीच्या देखभालीच्या व दुरुस्तीच्या कामासाठी खाली दिलेल्या कोष्टका मधिल तारखे नुसार बंद राहणार आहेत. तरी याची नोंद घेऊन महावितरण कंपनीस सहकार्य करावे ही नम्र विनंती. वीज ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोई बद्दल महावितरण कंपनी दिल्लीरी व्यक्त करीत आहे.

अनु. क्र.	उपकेंद्र किंवा वाहीनी	वीज पुरवठा खंडीत परिसर	वीज पुरवठा खंडीत होण्याची तारीख	वेळ
१.	११ केव्ही देकाळे वाहिनी (३३/११ केव्ही मनेर उपकेंद्र)	दुर्वेस, देकाळे, साये, सावरे, मनोर, इंडुरे, एरंबी, हलोली, दहीसर व इतर परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००
२.	११ केव्ही भोपोली वाहिनी (३३/११ केव्ही मनेर उपकेंद्र)	सावरखंड, नवी दापचारी, कोसबाड, शिलशेत केव, भोपोली व इतर परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००
३.	११ केव्ही पारगाव वाहिनी (३३/११ केव्ही सरतोडी उपकेंद्र)	पारगाव तांदुळवाडी, उंबरपाडा, उचवली, दारशेत, सोनावे, गिराळे व इतर परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००
४.	३३ केव्ही आशागड वाहिनी (३३/११ केव्ही सरतोडी उपकेंद्र)	धुंदलवाडी, सेवाने, उधवा, रायपुर, झरी, कवाडा, धामनागाव, करणगाव, बहारे व इतर परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००
५.	११ केव्ही वेदांता वाहिनी (३३/११ केव्ही दापचरी उपकेंद्र)	११ केव्ही वेदांता वाहिनी वरील सर्व ग्राहक व इतर परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००
६.	२२ केव्ही आलोंडा वाहिनी (३३/२२ केव्ही विक्रमगड उपकेंद्र)	आलोंडा, चिंचर, पाचगाड, आपटी, औंधे, वसुरी, कुर्जे व इतर परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००
७.	३३ केव्ही कोसबाड वाहिनी (३३/२२ केव्ही डहाणू उपकेंद्र)	कोसबाड, घोळवड, अस्वली, रामपुर, वाघमारे व इतर परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००
८.	३३ केव्ही बोर्डी वाहिनी (३३/२२ केव्ही डहाणू उपकेंद्र)	बोर्डी, झाई, बोरीगाव जांबेगाव व इतर परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००
९.	३३ केव्ही मोखाडा वाहिनी (३३/२२ केव्ही डहाणू उपकेंद्र)	आना, मोखाडा, चास, निळमाती, बेरीसेते, हिरवे, गोंदे, पोशेर, झाप, वाशाका कारगाव, कुरलोद, आडोशी, सुर्यमाळ, गोमघर, सायदे, हल्लीपाडा, नाशेरा, डोल्हारा व इतर परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००
१०.	२२ केव्ही विक्रमगड वाहिनी (३३/२२ केव्ही जव्हार)	विक्रमगड व इतर परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००
११.	११ केव्ही वाहिनी नं १ (३३/११ केव्ही कोंटेंडा उपकेंद्र)	प्लॉट सी, एच, व इतर बोईसर औद्योगिक परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००
१२.	११ केव्ही न्यू नागझरी वाहिनी (३३/११ केव्ही तारपुर टेवटॉईल पार्क उपकेंद्र)	नागझरी, बेटेगाव, लालोडे व इतर परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००
१३.	११ केव्ही साखरा वाहिनी (३३/११ केव्ही देदाळे उपकेंद्र)	११ केव्ही साखरा वाहिनी वरील सर्व ग्राहक व इतर परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००
१४.	११ केव्ही वानगाव वाहिनी (३३/११ केव्ही देदाळे उपकेंद्र)	वानगाव, माडगाव, आसनगाव देदाळे व इतर परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००
१५.	३३ केव्ही वाहिनी नं.४ (टॅन्स इनकमर)	बोईसर, आझाद नगर, व इतर परिसर.	११.११.२०२२	सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.००

कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., पालघर विभाग, पालघर.

**PUBLIC NOTICE**

Our clients have agreed to purchase from **M/s. Siddivinayak Realtors LLP** its ownership rights in respect of Flat No. B-4 admeasuring approx. 188 sq.mtrs. built up area on the Sixteenth Floor of the Wing B of building **Bay View** alongwith two car parking spaces reserved in Basement No. 16 and 36 standing on land bearing City Survey No. 1319 B/2 of Village Versova, Taluka Andheri, Juhu Versova Link Road, Mumbai - 400053 in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban in Greater Mumbai together with the benefit of the Agreements dated 5th November 2016 [executed by Bombay Slum Redevelopment Corporation Pvt. Ltd. and Mr. Samir Narain Bhojwani in favour of Mr. Harsukhlal A. Hemani (HUF)] and 29th December 2018 [executed by Mr. Harsukhlal A. Hemani (HUF) in favour of M/s. Siddivinayak Realtors LLP], free from all encumbrances and claims, and have instructed us to investigate and certify the title to the same. All persons having any right title interest claim or demand to or in the said Flat or to any part thereof along with the two car parking spaces reserved in Basement No. 16 and 36 and the benefit of the Agreements dated 5th November 2016 and 29th December 2018 by way of sale, exchange, mortgage, gift, trust, inheritance, possession, easement, lease, lien, assignment, maintenance or otherwise howsoever are therefore requested to intimate the same to us in writing within 7 (seven) days hereof at 101, Oval House, British Hotel Lane, Opp Commerce House, Kala Ghoda, Mumbai 400 023; in default, our clients shall presume that there is no such outstanding claim or demand, and shall proceed to complete the purchase accordingly, and any claim right title interest or demand of anyone, not intimated to us as aforesaid, shall be deemed to have been waived abandoned given up and released.

**Dated : 11.11.2022**  
**Place: Mumbai**  
**Sd/-**  
**M/s P.D. Gandhi & Associates**  
**P. D. Gandhi & Associates**  
 (Advocates)  
 101, Oval House, 1<sup>st</sup> Floor, 63, British Hotel Lane, Opp. Commerce House, Fort, Mumbai – 400 023.

**FORM NO. URC-2**

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act  
 [Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and Rule 4 (1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]  
 1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of Section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050 that "GRACE URBAN DEVELOPMENT CORPORATION" a Partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a Company limited by shares, as a Company limited by Shares with name "MASS URBAN DEVELOPMENT CORPORATION PRIVATE LIMITED" as approved by ROC vide SRN F32957755 dated 31st October, 2022.  
 2. The principal objects of the company are as follows:  
 a. To purchase, acquire, take on lease or in exchange or in any other lawful manner any area, land, building, flats, offices, structures and to turn the same into account, develop the same and dispose of or maintain the same.  
 b. To sale or otherwise dispose certain lands, houses, buildings and hereditaments known as the Estate or otherwise and to acquire by purchase, exchange or otherwise either for and estate in fee simple or for any less estate, whether immediate or reversionary, and whether vested or contingent, any other lands tenements and hereditaments of any tenure, whether subject or to any charges or encumbrances and to hold or to sell, let, alienate, mortgage, charge or otherwise deal with all or any such lands, tenements or hereditaments.ii. To carry on in India or abroad the business of trading, Manufacturing, Importing and exporting all types of building materials  
 c. To carry on the business as commission agent and for that purpose to purchase, acquire, own process, buy, sell, re-sell and to traffic in land structures and estates other immovable properties  
 3. A copy of the draft Memorandum and Articles of Association of the proposed Company may be inspected at the office at 749, Anand Nagar CHS, Nehru Road, Anand Nagar, Santacruz East, Mumbai - 400055  
 4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the Company at its registered office.  
**Sd/-**  
**1. Mohd Ataullah Haji Khalil Ansari (Partner)**  
**2. Danish Ataullah Ansari (Partner)**  
**3. Shabnam Ataullah Ansari (Partner)**  
**Date : 11.11.2022 | Place : Mumbai**

**16**

**V.R. Woodart Limited**  
 Regd. Off. : Shop No. 1, Rajul Apartments, 9, Harkness Road, Walkeshwar Mumbai - 400006  
 CIN : L51909MH1989PLC138292 • Website: www.vrwoodart.com • E-mail : investors@vrwoodart.com • Tel.: 022-43514444

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022**

Particulars	QUARTER ENDED		HALF YEAR ENDED		YEAR ENDED
	Sept 30, 2022	Sept 30, 2021	Sept 30, 2022	Sept 30, 2021	March 31, 2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net profit/ (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary item)	(4.23)	(2.76)	(8.03)	(5.94)	(13.19)
Net profit/ (loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary item)	(4.23)	(2.76)	(8.03)	(5.94)	(13.19)
Net profit/ (loss) for the period after Tax (After Exceptional and/or Extraordinary item)	(4.23)	(2.76)	(8.03)	(5.94)	(13.19)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(4.23)	(2.76)	(8.03)	(5.94)	(13.19)
Paid-up Equity Share Capital (face value ₹10/- per share)	1,489.18	1,489.18	1,489.18	1,489.18	1,489.18
Reserves excluding revaluation reserves (Other equity)					(1,665.45)
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations):					
Basic:	(0.03)	(0.02)	(0.05)	(0.04)	(0.09)
Diluted:	(0.03)	(0.02)	(0.05)	(0.04)	(0.09)

**Notes:**  
 1. The above is an extract of the detailed format of statement of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on November 10, 2022. The full format of the Statement of Financial Results are available on the Company's website (www.vrwoodart.com) and on the website of BSE Limited (www.bseindia.com).  
 2. The Financial Results, for the quarter and half year ended September 30, 2022 have been subjected to limited review by the statutory auditors. The financial results, for the year ended March 31, 2022 have been audited by the auditors. The figures for the previous reporting periods have been regrouped/ reclassified wherever necessary, to make them comparable.

**By Order of the Board**  
**For V.R. Woodart Limited**  
**Place: Mumbai**  
**Date: November 10, 2022**  
**Sd/-**  
**Rashmi Anand**  
 Whole-time Director  
 DIN: 00366258

**IDFC FIRST Bank Limited**

(erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) | CIN : L65140TN2014PLC097792  
 Registered Office - KRM Towers, 8th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai- 600031.  
 Tel : +91 44 4564 4000 | Fax: +91 44 4564 4022

**Notice under Section 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002**

The following borrowers and co-borrowers availed the below mentioned secured loans from IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) The loans of the below-mentioned borrowers and co-borrowers have been secured by the mortgage of their respective properties. As they have failed to adhere to the terms and conditions of the respective loan agreements and had become irregular, their loan were classified as NPA as per the RBI guidelines. Amounts due by them to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) are mentioned as per respective notices issued more particularly described in the following table and further interest on the said amounts shall also be applicable and the same will be charged as per contractual rate with effect from their respective dates.

Sr No.	Loan Account No.	Type of Loan	Name of borrowers and co-borrowers	Section 13 (2) Notice Date	Outstanding amount as per Section 13 (2) Notice	Property Address
1	15878128	Home Loan	1. Jiten Bhogindra Jarwala 2. Fenil Jiten Jarwala	27.10.2022	INR 1,04,42,524.63/-	All That Piece And Parcel Of Immovable Property, Bearing As Plot No. B-23 (per Passing Plan), Plot No. B-85 (as Per Site), K.J.p. Block/survey No. 26 Paiki Plot No. B- 23, Admeasuring 502.76 Sq. Mtrs., Along With 144.612 Sq. Mtrs. Undivided Share In The Land Of Road & C.o.p. In "green Paradise", Situate At Block/survey No. 26, Of Moje Village Parujan, Ta: Jalalpur, Dist: Navsari, Fand Bounded As : East : Plot No. C-21-22, West : P lot No. B-24 (as Per Site B-86), North : Adj. Block No. 25 & Plot No. C-20, South : 12 Mt. Wide Road
2	36072319	Loan Against Property	1. Kaushikkumar Ramanabhai Surati 2. Pravinaben Ramanabhai Surati 3. R B Sons	21.09.2022	INR 11,00,529.36/-	All That Piece And Parcel Of The Property Bearing Plot No. 98 (as Per Gram Panchayat Assessment House No. 8/596) Admeasuring 60.00 Sq. Mts., And 60.22 Sq. Mts. (built Up Area), Along With 15.25 Sq. Mts. Undivided Share In The Land Of Internal Road & Along With 4.36 Sq. Mts. Undivided Share In The Land Of C. O. P. 2, In "siddhi Vinayak Row-house", Situate At Revenue Survey No. 218, Block No. 592 Of Moje Village Mahuvar, Taluk: Jalalpur, District: Navsari, Gujarat, And Bounded As: East: Block No. 591, West : Road, North : Plot No. 99 South : Plot No. 97

You are hereby called upon to pay the amounts to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) as per the details shown in the above table with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs, charges etc., within 60 days from the date of this publication, failing which the undersigned shall be constrained to initiate proceedings, under Section 13 (4) and section 14 of the SARFAESI Act, against the mortgaged properties mentioned hereinabove to realize the amount due to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited). Further you are prohibited under Section 13 (13) of the said Act from transferring the said secured assets either by way of sale/lease or otherwise.

**Sd/-**  
**Authorized Officer**  
**IDFC First Bank Limited**  
 (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited)  
**Date : 11.11.2022**  
**Place : Navsari**

**MAHAGENCO**  
**NOTICE-SRM-60**

Following Tenders are published on <https://eprocurement.mahagenco.in>

Sr. No.	E-Tender No.	Subject	EMD/Estimated Value
1	210MW/WTP/T-541/RFX-3000033691	One year's work contract for O&M of Ozonisation Plant (600 g/hrs.) installed for disinfection of Sewage Treatment Plant at Koradi Colony on comprehensive basis.	Rs.20287/- Rs.1678713.72/-
2	660MW/CHP/T-542/RFX-3000033490	Procurement of Belt Tear Detection system (Conveyor Belt monitoring & Damage Detection system) for CHP 3 x 660 MW KTPS, Koradi.	Rs.25200/- Rs.4900000/-
3	210MW/CHP/T-543/ RFX-3000033576	Supply of crushing elements for impact & ring granulator crushers in CHP 210 MW KTPS Koradi.	Rs. 34575/- Rs.3107500/-
4	660MW/OS/T-544/RFX-3000033535	Annual contract for providing small skid steer loader/JCB in emergent situations at 3 x 660 MW Koradi TPS, Koradi.	Rs.9819/- Rs.631910/-
5	660MW/AHP/T-545/ RFX-3000033605	Work of Repairing, Reconditioning & Machining of Double Roll Clinker Grinder Assembly on as and when required basis at AHP, 3x660MW, KTPS, Koradi.	Rs. 23300/- Rs.1980000/-
6	660MW/WTP/T-546/RFX-3000033536	Supply of Polyelectrolyte for effluent treatment at 3 x 660 MW KTPS Koradi.	Rs.8461.25/- Rs.496125/-
7	660MW/OS/T-547/ RFX-3000033458	Supply of oil unloading hoses for unloading of HFO & LDO at 3 x 660 MW KTPS, Koradi.	Rs. 9820/- Rs.632000/-
8	210MW/CHP/T-548/ RFX-3000033545	Supply of HT & LT Cable Jointing Kit at CHP, 210 MW KTPS, Koradi.	Rs. 4844.16/- Rs.161472.04/-
9	660MW/CHP/T-549/ RFX-3000033513	Annual maintenance contract for Railway Track B. G. sidings of CHP 3 x 660MW, KTPS, Koradi.	Rs. 74508.65/- Rs.7100864.55/-
10	660MW/MSA/T-550/ RFX-3000033442	Contract for maintenance, servicing, re-verification and stamping of 60MT weighbridge and electronics weighing scales of different capacity at Major Stores, 3x660 MW Koradi TPS.	Rs. 4571/- Rs.152365.50/-
11	210MW/CHP/T-551/ RFX-3000033569	Annual Contract for Operation, Maintenance & Servicing of Beetle Charger & Wagon Tippler-4 in CHP Augmentation Plant 210 MW TPS Koradi.	Rs. 53546.04/- Rs.5004604.48/-
12	660MW/CHP/T-552/ RFX-3000033534	Procurement of Hydraulic Manifold Blocks for hydraulic system in CHP 3 x 660MW, KTPS, Koradi.	Rs. 21905/- Rs.1840500/-
13	660MW/EMT/T-553/ RFX-3000033578	Works contract for Cable Laying, Termination, Jointing, Trench Excavation Work and other Electrical works etc. (as and when required for Twelve (12) Months) at 3 x 660 MW Koradi TPS.	Rs. 16251/- Rs.1275176.35/-
14	210MW/EM/T-554/ RFX-3000033790	AMC of HT, LT and control cable laying with allied works required at EM-II, 210 MW, KTPS, Koradi.	Rs. 10020/- Rs. 651977.17/-
15	660MW/CHP/T-555/ RFX-3000033719	Repair of Seat, Cushion of various vehicles, Loco & Bulldozers at KTPS Koradi on as & when required basis.	Rs. 6098.18/- Rs.259817.78/-

VENDORS ARE REQUESTED TO REGISTER THEIR FIRMS FOR e-TENDERING.  
 FOR MORE DETAILS LOG ON TO WEBSITE.  
 FOR ANY QUERIES CONTACT: EXECUTIVE ENGINEER (PURCHASE), KTPS, KORADI, NAGPUR. MOBILE NO.: +91-8411958622,  
 E-MAIL ID: eepurchasekoradi@mahagenco.in

-----Sd/-----  
**CHIEF ENGINEER (O&M)**  
**MAHAGENCO, KTPS, KORADI.**

**केनरा बँक Canara Bank**

**GOREGAON (EAST) UDYAMI MITRA BRANCH:** Udyami Mitra, Goregaon (East), Mumbai-400 063, • Tel. (022) 2927 7094, • Email: cb15017@canarabank.com

**POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)**

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Canara Bank under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 29.08.2022 calling upon the Borrower **Smt. Ushma Bhavanji Katra C/o. Nilesh Katra and Neeta Nilesh Katra W/o. Nilesh Katra** to repay the amount mentioned in the notice, being Rs. 93,12,317/- (Rupees Ninety Three Lakhs Twelve Thousand Three Hundred Seventeen Only) within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 10<sup>th</sup> day of November of the year 2022. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank for an amount of Rs. 93,12,317/- (Rupees Ninety Three Lakhs Twelve Thousand Three Hundred Seventeen Only) and interest thereon. The Borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**Description of the Immovable Property**  
 All that part and parcel of the property consisting of Flat No. 2202, Floor number 22<sup>nd</sup>, A Wing, Building Known as Ashwa Platinum, Near Dumping Garden, Pandit Deen Dayal Upadhyay Marg, in Sy. No. / City or Town Survey No./ Khaska No. Mulund (West) within the registration Sub-District and District Mumbai. Bounded: On the North by: Not mentioned anywhere, On the South by:, On the East by:, On the West by:  
**Date: 10.11.2022**  
**Place: Mumbai**  
**Sd/-**  
**Authorised Officer, Canara Bank**

**केनरा बँक Canara Bank**

**GOREGAON (EAST) UDYAMI MITRA BRANCH:** Udyami Mitra, Goregaon (East), Mumbai-400 063, • Tel. (022) 2927 7094, • Email: cb15017@canarabank.com

**POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)**

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Canara Bank under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 25.08.2022 calling upon the Borrower **Mr. Anil Ramchandra Mane and Miss. Juhi Anil Mane** to repay the amount mentioned in the notice, being Rs. 38,80,598/- (Rupees Thirty Eight Lakh Eighty Thousand Five Hundred and Ninety Eight Only) within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 10<sup>th</sup> day of November of the year 2022. The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank for an amount of Rs. 38,80,598/- and interest thereon. The Borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**Description of the Immovable Property**  
 All that part and parcel of the property consisting of Flat No. 102, Floor number 1<sup>st</sup>, D Wing, Building Known as Sai Sadan, Shastri Nagar, City or Town Survey No./ Khaska No. Bai Rajeshwar Road, Mulund (West), Mumbai- 400080 within the registration Sub-District and District Mumbai. Bounded: On the North by: Not mentioned anywhere, On the South by:, On the East by:, On the West by:  
**Date: 10.11.2022**  
**Place: Mumbai**  
**Sd/-**  
**Authorised Officer, Canara Bank**

**FORM "Z"**

(See sub-rule [11 (d-1)] of Rule 107)  
**Possession Notice For Immovable Property**  
 Whereas the undersigned being the Recovery officer Mr. S. A. Dhanawade attached to Dnyandeep Co-operative Credit Soc. Ltd. Mumbai, under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a Demand Notice dated 01.01.2020 calling upon the judgment debtor, Mr. Vijay Sarjerao Dhiwar & Smt. Sangeeta Mahesh Rajkumar Dhiwar & Mrs. Shilpa Sitaram Vele (Loane) to repay the amount mentioned in the notice Rs. 27,26,832/- (Rs. Twenty Seven Lac Twentysix Thousand Eight Hundred Thirty Two Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 15.06.2022 and attached the property described herein below.  
 The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of 107 (11) (d) (1) of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 16<sup>th</sup> day of July of the year 2022.  
 The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and dealings with the property will be subject to the charges of the Dnyandeep Co-operative Credit Society Ltd. Mumbai. for an amount Rs. 28,97,186/- (Rs. Twenty Eight Lakh Ninety Seven Thousand One Hundred Eighty Six only) and interest thereon.  
**Description of the Immovable Property**  
 All that part and parcel of the property consisting of - Milkat No. 454, situated at Village Surur, Tal- Wai, Dist- Satara, State - Maharashtra. Pin Code 415517. Area admeasuring - 560 Gr Floor & 520 First Floor Total 1080 sq ft. (Approximately)  
**Date : 03/11/2022**  
**Place: Mulund, Mumbai**  
**Sd/-**  
**S.A. Dhanawade**  
**Recovery Officer**  
 (U/s 156 of Maharashtra Co-Op. Credit Society Act 1960 and Rule 107 of Rules 1961)

**John Cockerill India Limited**

Registered office:- Mehta House, Plot No. 64, Road No. 13, MIDC, Andheri (E), Mumbai - 400093 Tel.: 022-66762727 Fax: 022-66762737-38, Email: investors@johncockerillindia.com Website: www.johncockerillindia.com, CIN : L99999MH1986PLC039921

**Unaudited Financial Results for the Quarter and Half year Ended September 30, 2022**

Sl. No.	Particulars	Quarter ended September 30, 2022 (Unaudited)	Half year ended September 30, 2022 (Unaudited)	Quarter ended September 30, 2021 (Unaudited)
1	Total income from operations	4,634.02	8,786.98	9,243.20
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(294.11)	(823.64)	208.58
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(294.11)	(823.64)	208.58
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(294.56)	(829.11)	219.88
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(295.89)	(845.37)	253.50
6	Equity Share Capital	493.78	493.78	493.78
7	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised): Basic : (in ₹) Diluted : (in ₹)	(5.97) (5.97)	(16.80) (16.80)	4.45 4.45

**Notes:**  
 1 The above is an extract of the detailed format of Quarterly/Half yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Half yearly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (www.johncockerillindia.com).

**For John Cockerill India Limited**  
**Vivek Bhide**  
**Managing Director**  
**DIN: 02645197**

**Place : Mumbai**  
**Date : November 9, 2022**

**BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH**  
**COMPANY SCHEME APPLICATION NO. 200 OF 2022**  
**In the matter of Sections 230 to 232 read with other applicable provisions of the Companies Act, 2013**  
**AND**  
**In the matter of Composite Scheme of Amalgamation**  
**AMONG**  
**HDFC Investments Limited ("Transferor Company No. 1")**  
**AND**  
**HDFC Holdings Limited ("Transferee Company No. 2")**  
**AND**  
**Housing Development Finance Corporation Limited ("Transferee Company"/ "Amalgamating Company")**  
**AND**  
**HDFC Bank Limited ("Amalgamated Company")**  
**AND**  
**their respective shareholders and creditors**

**HDFC BANK LIMITED**, a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and having its registered office at HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra, India. CIN: L65920MH1994PLC080618. .... Applicant Company No. 4/ Amalgamated Company

**NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETING OF EQUITY SHAREHOLDERS (WHICH INCLUDE PUBLIC SHAREHOLDERS)**

NOTICE is hereby given that by an order dated October 14, 2022 ("Order"), the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench, Mumbai ("NCLT") has directed convening of a Meeting of the equity shareholders (which include public shareholders) of HDFC Bank Limited (hereinafter referred to as the "Amalgamated Company") for the purpose of considering, and if thought fit, approving the arrangement embodied in the Composite Scheme of Amalgamation among HDFC Investments Limited (the "Transferor Company 1") and HDFC Holdings Limited (the "Transferor Company 2") and Housing Development Finance Corporation Limited (the "Transferee Company/ Amalgamating Company") and Amalgamated Company and their respective shareholders and creditors ("Scheme") pursuant to the provisions of Sections 230-232 of the Companies Act, 2013 ("Companies Act") and other applicable provisions thereof and applicable rules made thereunder.

Pursuant to the Order and in compliance with the Master Direction - Amalgamation of Private Sector Banks, Directions, 2016 dated April 21, 2016 issued by RBI, the Amalgamated Company has already published the Notice of a Meeting of its equity shareholders in this edition of Newspaper on October 22, 2022, October 29, 2022 and November 04, 2022. Further, in continuous compliance with the Master Direction - Amalgamation of Private Sector Banks, Directions, 2016 dated April 21, 2016 issued by RBI, the Notice is hereby again given that a Meeting of the equity shareholders (which includes public shareholders) of the Amalgamated Company will be held on Friday, November 25, 2022 at 02:30 p.m. (1430 hours) IST through Two-Way Video Conference ("VC") (hereinafter referred to as the "Meeting") in compliance with the applicable laws including circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India ("Relevant Circulars") from time to time and the said equity shareholders are requested to attend the Meeting.

The Amalgamated Company has completed the dispatch of the Notice of the Meeting dated October 17, 2022 and the Explanatory Statement as required under Sections 230(3), 232(1) and (2) and 102 of the Companies Act read with Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 and all the annexures to the Explanatory Statement (collectively referred to as "Particulars") on October 21, 2022 to all the equity shareholders whose names appear in the register of members/list of beneficial owners as on Friday, September 30, 2022. The Particulars were sent through electronic mode to those equity shareholders whose e-mail addresses are registered with Datamatics Business Solutions Limited ("Datamatics"), Registrar and Share Transfer Agent of the Amalgamated Company and/or the concerned depositories and through Speed/Registered Post/Air Mail, physically, to those equity shareholders who have not registered their e-mail addresses with Datamatics and/or the concerned depositories. The Particulars are also available on www.hdfcbank.com, www.bseindia.com, www.nseindia.com, and www.evoting.nsdl.com.

Copies of the Particulars can be obtained free of charge, between 10.00 a.m. (1000 hours) IST to 12.00 (1200 hours) IST on all working days up to the date of the Meeting, at the registered office of the Amalgamated Company or by sending a request along with details of shareholding by email at shareholder.grievances@hdfcbank.com.

Since the Meeting will be held pursuant to the Order passed by NCLT and in compliance of Relevant Circulars through VC, physical attendance of the equity shareholders has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxy by the equity shareholders of the Amalgamated Company is not available at this Meeting.

The NCLT has appointed Mr. Gautam Doshi Chartered Accountant, to be the Chairperson of the Meeting. The Scheme, if approved by the equity shareholders will be subject to the subsequent approval of the NCLT or such other regulatory approvals as may be necessary.

NOTICE is further given that:

- The Amalgamated Company has provided remote e-voting facility to its equity shareholders to enable them to cast their votes electronically and has availed the services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing VC facility, remote e-voting and e-voting during the Meeting. The detailed procedure for attending the Meeting through VC and e-voting forms part of the said Notice and the equity shareholders are requested to read the same. Some of the important details regarding e-voting are provided below:

EVEN	122460
Cut-off date for determining the Equity Shareholders entitled to vote	Friday, November 18, 2022
Commencement of remote e-voting period	Tuesday, November 22, 2022 at 09:00 a.m. (0900 hours) IST
End of remote e-voting period	Thursday, November 24, 2022 at 05:00 p.m. (1700 hours) IST The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter.

- The e-voting facility will also be made available during the Meeting to enable the equity shareholders who have not cast their vote through remote e-voting, to exercise their voting rights. Equity shareholders who have cast their vote through remote e-voting may attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again.

- The voting rights of the equity shareholders of the Amalgamated Company shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Amalgamated